

POST BOX NO. 10077  
TEL. NOS.: +91 22 22197101  
Email: [writetous@bbtcl.com](mailto:writetous@bbtcl.com)  
Website: [www.bbtcl.com](http://www.bbtcl.com)  
CIN: L99999MH1863PLC000002



**THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION LIMITED**

REGD. OFFICE: 9, WALLACE STREET, FORT,  
MUMBAI 400 001, INDIA.

16<sup>th</sup> July, 2025

To,  
**BSE Ltd.,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
MUMBAI 400 001.  
**Scrip Code: 501425**

**National Stock Exchange of India Ltd.,**  
Exchange Plaza, 5th Floor,  
Plot No.C/1, 'G' Block,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (E),  
MUMBAI 400 051.  
**Scrip Code: BBTC**

Dear Sir / Madam,

**Sub: Newspaper Advertisement – 160<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Members of The Bombay Burmah Trading Corporation Limited ('Corporation') scheduled to be held on Thursday, 14<sup>th</sup> August, 2025 through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM')**

Pursuant to Regulation 30 read with Clause 12 of Para A of Part A of Schedule III and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the E-copies of the Newspaper Advertisement published today i.e., 16<sup>th</sup> July, 2025 in "Business Standard" (English – All editions) and "Pratahkal" (Marathi – Mumbai edition), in compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No(s). 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020, 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 and 09/2024 dated 19<sup>th</sup> September, 2024, regarding 160<sup>th</sup> AGM of the Members of the Corporation, scheduled to be held on Thursday, 14<sup>th</sup> August, 2025 at 3:30 P.M. IST through VC/OAVM.

This intimation is also being uploaded on the Corporation's website at [www.bbtcl.com](http://www.bbtcl.com).

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For **The Bombay Burmah Trading Corporation Limited**

**Gandhali Upadhye**  
**Company Secretary and Compliance Officer**  
Encl.: As above



**KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED**Multi State BankSince 1973

Registered Office: 1st Floor, Harbour Crest, Mazgaon T.T, Mumbai 400010. | Phone: 23723753, 23729669, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax: 23748589 | W: www.kokanbank.net

**SALE NOTICE**

Notice is hereby given to the public in general and to the Borrowers, Mortgagors & Sureties in particular by the Authorised Officer that the under mentioned property mortgaged to Kokan Mercantile Co-operative Bank Limited has taken possession on 31.05.2024 under the provision of Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 will be sold by tender cum public auction as mentioned below for recovery of secured debt amounting to **Rs. 13,74,137.33 (Rupees Thirteen Lacs Seventy Four Thousand One Hundred Thirty Seven and paise thirty three only )** towards loan account no.8069/13173 of Arshad Taiyab Shaikh & Taiyab Hasan Shaikh & further interest @ 11% p.a. be sold without furniture and fixtures on "as is where is and as is what is" basis/condition.

Sr. No.	Name Loan A/C. Govandi	Description of property	Status of the property	Reserve Price	E.M.D. (in Rs.)	Inspection date and time	Sale date and time
1.	Mr.Arshad Taiyab Shaikh - Borrower/ Mortgagor.	Flat no.303,adm.204.95 sq.ft. (carpet), 3 <sup>rd</sup> floor, A-Wing, Panvelkar Sankalp, Lakhman Nagar, Panvelkar Campus, Kodhgaon, village Jaswai, Ambernath (W), District Thane bearing survey no.39/K in the registration district and sub district Thane.	Symbolic possession	Rs. 12,00,000/-	Rs. 1,20,000/-	14.08.2025 from 11a.m. to 4.00 p.m.	25.08.2025 at 11 a.m.
2.	Mr.Taiyab Hasan Shaikh - Borrower/Mortgagor						
3.	Mr.Santosh Babu Pawaskar-Surety						
4.	Mr.Irfan Taiyab Girkar - Surety						
5.	Mrs.Khatija Taiyab Shaikh - Surety						

Intending buyers may inspect the property on the date and time as mentioned above.

The particulars in respect of the immovable secured property specified hereinabove have been stated to the best of the information and knowledge of the undersigned who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars.

**Terms and Conditions of public auction :-**

- 1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder.
- 2) The property will be sold without furniture and fixture on "As is where is and "As is what is" condition.
- 3) The property under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to the inspection of the property or submission of tenders, kindly contact the Authorised Officer – Kokan Mercantile Co-op Bank Ltd, 1st floor Harbour Crest, Mazgaon T.T., Mumbai -400010. Phone: 9820547700/9833657955
- 4) The interested buyers may send their offers for the above property in a sealed cover along with the Demand Draft of earnest money, deposit (EMD), at the Office of the Authorised Officer, Kokan Mer. Co-op Bank Limited, 1st floor Harbour Crest Mazgaon, T.T,Mumbai –400010, on or before 20.08.2025 The sealed cover will be opened by the Authorised Officer at 1st floor, Harbour Crest, Mazgaon, Mumbai–400010 in the presence of available intending bidders. Borrower, Mortgagor & Sureties on 25.08.2025 at 11 a.m. the time of sale.
- 5) Offers or conditional offers that are not filled up or offers not accompanied by the EMD or offers received after the above date and time prescribed herein will not be considered/treated as valid offers and accordingly shall be rejected. The earnest money deposit shall not carry any interest.
- 6) Along with offer document, the interested intending bidder shall also attach a copy of the KYC Document (Pan Card, & Address Proof).
- 7) In no eventuality the property would be sold below the reserve price.
- 8) Property shall be sold to the highest bidder/offeree subject to acceptance of the bid by the secured creditor i.e. Kokan Mer.Co-op Bank Ltd.
- However the undersigned has the absolute discretion to allow inter –se-bidding if deemed necessary which will take place at the said place, date and time.
- 9) The Auction/Inter Se Biddings will also take place at the same place when the intending bidder may remain present and submit their offers directly and revise their offers upwards.
- 10) All dues and outgoing i.e. Municipal Taxes, Maintenance /Society Charges, Electricity and water taxes or any other dues including all overdue in respect of the said property shall be paid by the successful bidder/purchaser.
- 11) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the purchase amount (after adjusting the E.M.D. already paid) immediately within 2 working days from the acceptance of the offer by the Authorised Officer in respect of the sale failing which the earnest money deposit will be forfeited.
- 12) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorised Officer. In the event of the default in payment of the balance 75% of the sale price or any part thereof within the prescribed period, the amount deposited shall be forfeited and the secured creditor will be at liberty to sell the property once again and the defaulting Purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum already paid towards the purchase thereof.
- 13) Sale is subjected to confirmation by the Secured Creditor.
- 14) The immovable property described herein above shall remain and be at the sole risk of the successful purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorised Officer. The successful bidder shall not be entitled to annul the sale on any ground of whatsoever nature.
- 15) Any Statutory & Other dues payable including society dues if any and dues on the property shall be borne by the Purchaser and all expenses relating to Stamp Duty, Registration Charges, Transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate for the above referred property shall be borne by the successful bidder.
- 16) No persons other than the Intending bidders/offerees themselves or their duly Authorised representative shall be allowed to participate in the auction/sale proceedings.
- 17) The sale will be conducted as per the provisions and rules of Securitisation and Reconstruction Of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER rule 8 (6) (1) OF SARFAESI Act 2002**

The borrower, mortgagor and Sureties are hereby notified to pay the aforesaid sum outstanding up to date and ancillary expenses from 30 days from today failing which the property will be put up for sale/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Place : MUMBAI  
DATE : 16.07.2025

Authorised Officer  
s/d Kokan Mer.Co-op Bank Limited

**Vardhaman Nagar Building No. N Co-operative Housing Society Ltd.**  
Reg. No. BOM/WT/HSG/TC/7835/1989-90, Dated: 29/03/1990  
Dr. R.P. Road, Mulund (West), Mumbai - 400080

**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**  
(Application No.81/2025)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **28/07/2025 at 3.00 pm** at the office of this authority.

**Respondent: 1) M/S. The New India Industries Limited Add : 12A/A, Bakhtawar Nariman Point, Mumbai - 400021. 2) M/s. Vardhaman Builders (India), Add: 303, Commerce House, 140, Nagindas Master Road, Medows Road, Fort, Mumbai - 400001** and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**DESCRIPTION OF THE PROPERTY:-**  
Vardhaman Nagar Building No. N Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
307	2	--	878/A Village Mulund, Tal. Kurla	1126.71 Sq. Mtrs.

**Ref.No.MUM/DDR(2)/Notice/1688/2025**  
**Place Konkhan Bhavan,**  
**Competent Authority & District Dy. Registrar,**  
**Co-operative Societies (2), East Suburban,**  
**Mumbai Room No. 201, Konkhan Bhavan,**  
**CBD-Belapur, Navi Mumbai-400614**  
**Date: 14/07/2025, Tel.-022-27574965**  
**Email: ddr2coopmumbai@gmail.com**

**Sd/-**  
**(NITIN DAHIBHATE)**  
**Competent Authority**  
**& District Dy. Registrar,**  
**Co.op. Societies (2),**  
**East Suburban, Mumbai**

SEAL

**VARDHAMAN NAGAR BUILDING No. C CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**  
Reg. No. BOM/WT/HSG/TC/4846/1990-1991 Dated- 16/08/1990  
Dr. R. P. Road, Mulund (W.), Mumbai - 400 080

**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**  
(Application No. 82/2025)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **28/07/2025 at 3.00 pm** at the office of this authority.

**Respondent: 1) M/s. The New India Industries Limited,** Add: 12A/A, Bakhtawar Nariman Point, Bombay - 400021 **2) M/s. Vardhaman Builders (India),** Add: 303, commerce House, 140, Nagindas Master Road, Medows Road, Fort, Mumbai - 400001 and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**DESCRIPTION OF THE PROPERTY:-** Building of Vardhaman Nagar Building No. C Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
307	2	--	878/A-1 Village Mulund, Tal. Kurla	1271.16 Sq.Mtrs

**Ref.No.MUM/DDR(2)/Notice/ 1690/2025**  
**Place Konkhan Bhavan,**  
**Competent Authority & District Dy. Registrar,**  
**Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai**  
**Room No. 201, Konkhan Bhavan,**  
**CBD-Belapur, Navi Mumbai-400614**  
**Date: 14/07/2025 Tel.-022-27574965**  
**Email: ddr2coopmumbai@gmail.com**

**Sd/-**  
**(Nitin Dahibhate)**  
**For Competent Authority &**  
**District Dy. Registrar, Co.op. Societies (2),**  
**East Suburban, Mumbai**

SEAL

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)**  
**Competent Authority**

**under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963**  
MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051.

**No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/2477/2025 Date: 14/07/2025**  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
**Application No. 82 of 2025**

**Stellar Tower Co-op. Soc. Ltd.,** Shri Samarth Nagar, Cross Road No.2, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053 ... **Applicant Versus 1) M/s. Lokhandwala Development Corporation,** The partnership firm, 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai - 400 054, **2) M/s. Lokhandwala Estate & Development Company Ltd.,** A company, the developers / builders, 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai - 400 054, **3) M/s. Oshiwara Land Development Co. Private Ltd.,** Land Owners, 71/73, 2nd Floor, Botawala Building, Bombay Samachar Marg, Mumbai - 400 001, **4) Mr. Khetshi Karanshi Haria,** Chief Promoter of Shri Swami Samarth Prasanna CHS Ltd., 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai - 400 054, **5) M/s. Samarth Development Corporation,** the Firm, 11-A, Suyash, Near Amar Hind Mandal, Gokhale Road, (North), Dadar, Mumbai - 400 028, **6) Stellar Units A Co-op. Hsg. Soc. Ltd. (Unit No.1 to 8) Shri Samarth Nagar,** Cross Road No.2, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053, **7) Stellar Units B Co-op. Hsg. Soc. Ltd. (Unit No.9 to 16) Shri Samarth Nagar,** Cross Road No.2, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053... **(Opponent)s** and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property :-**


Claimed Area
Unilateral conveyance of land admeasuring 7630.56 sq. mtrs., out of 10907.90 sq. mtrs. and land bearing Plot No. 352, CTS No.1/A/185, 1/B/185, 1/C/185, and 1/186, Survey No.41 (part), Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai District situated at Shri Samarth Nagar, Cross Road No.2, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053 in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on **Di. 11/08/2025 at 03:00 p.m.**

**Sd/-**  
**(Anand Katke)**  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (3)  
Competent Authority  
U/s 5A of the MOFA, 1963.

SEAL

POST BOX NO. 10077  
TEL. NOS.: +91 22 22197101



**THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION LIMITED**  
REGD. OFFICE : 9, WALLACE STREET, FORT, MUMBAI 400 001, INDIA.

**INFORMATION REGARDING 160<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE CORPORATION**

Members of the Corporation are requested to kindly note that 160<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Corporation will be held on Thursday, 14 August, 2025 at 3:30 P.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the General Circular No(s). 14/2020 dated 8 April 2020, 17/2020 dated 13 April 2020, 20/2020 dated 5 May 2020 and 09/2024 dated 19 September 2024 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business that will be set out in the Notice of AGM.

Pursuant to MCA Circulars and SEBI Circular No. SEBIHO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3 October 2024 ("SEBI Circular"), the Notice convening 160<sup>th</sup> AGM along with the Annual Report for FY 2024-25 will be sent only through Email to those Members whose Email IDs are registered with the Corporation/Depository Participant(s). Members desirous of obtaining the physical copy of the Notice of 160<sup>th</sup> AGM and the Annual Report for FY 2024-25, may send request to the Corporation at [investorservices@bbtcl.com](mailto:investorservices@bbtcl.com), mentioning their Folio No./DP ID and Client ID.

Members may note that the Notice convening AGM and Annual Report for FY 2024-25 will also be available on the Corporation's website at [www.bbtcl.com](http://www.bbtcl.com), websites of the Stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM will be provided in the Notice convening AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Corporation will be providing remote E-voting facility and E-voting facility during AGM to all its Members to cast their votes on all the resolutions as set out in the Notice convening AGM.

Detailed Instructions pertaining to (a) remote E-voting prior to the AGM, (b) E-voting during the AGM, and (c) attending AGM through VC/OAVM mode will be provided in the notes to the Notice convening AGM.


In case the Members have not registered their Email ID and/or not updated their bank account mandate, please follow below instructions:

Members holding shares in Physical form	Pursuant to Master Circular dated 7 May 2024 and Circular dated 23 June 2025 issued by SEBI, it shall be mandatory for all holders of physical securities to furnish PAN, Contact details (Postal Address with PIN and Mobile Number), Bank A/c details and specimen signature for their corresponding Folio details.
	Shareholders of such folios wherein any one of the above mentioned document/details are not updated, shall be eligible:
	❖ To lodge grievance or avail any service request from the RTA only after furnishing PAN and KYC details.
	❖ For any payment including dividend in respect of such folios, only through electronic mode with effect from 1 April 2024.
	Members are requested to register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms duly filled along with self-attested supporting documents and other relevant forms with KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent of the Corporation ("KFin") at <a href="mailto:einward.ris@kfinitech.com">einward.ris@kfinitech.com</a> . Members may download the prescribed forms from the Corporation's website at <a href="http://www.bbtcl.com">www.bbtcl.com</a> .
Members holding shares in Demat mode	Members holding shares in Demat mode are requested to register/update their Email address/Bank Account details as per the process advised by the depository participant(s).

The Register of Members and Share Transfer Books of the Corporation will remain closed from Friday, 8 August, 2025 to Thursday, 14 August, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

Place: Mumbai  
Date: 15-07-2025

For The Bombay Burmah Trading Corporation Limited  
**Sd/-**  
Gandhari Upadhye  
Company Secretary and Compliance Officer



**Can Fin Homes Ltd**  
(Sponsor: CANARA BANK)  
**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**  
*Realizing Dreams into Reality*

**CAN FIN HOMES LTD.**  
Branch Address: 101, First Floor, Ganjawlala elegance, Ganjawlala lane, Borivali (W), Mumbai 400092  
Ph: 022-28925385/7625079122  
Email: [mumbai@canfinhomes.com](mailto:mumbai@canfinhomes.com)  
CIN : L85110KA1987PLC008699

**POSSESSION NOTICE**  
(for immovable property) [(Rule 8(1))]

The undersigned being the Authorised Officer of Can Fin Homes Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers under the said Act and Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice on the below mentioned dates calling upon the following borrower(s)/co-borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice with further interest at contractual rates till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below, against each borrower, in exercise of powers conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on dates mentioned hereinafter.

Sl No.	Name of borrowers and guarantors	Description of the property	Date of Demand Notice	Outstanding amount	Date of possession
1	Mr. RAMAKUMAR BANAI BHAGAT and Mrs. SHALU RAMA BHAGAT	Flat No. 06, Ground Floor, B-Wing, "Sai Aashray Phase-1", Near Parvati Garden, Survey No. 19, Hissa No. 5, Village Adivali Dhokali, Kalyan (East), Taluka Ambernath, District-Thane 421 306	06.11.2024	Rs.14,73,560/- (Fourteen lakh seventy three thousand five hundred and sixty only )	11.07.2025

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFHL for the amount mentioned against each property along with further interest thereon till the date of realisation.

**Date: 15.07.2025**  
**Place: Mumbai**

**Sd/-**  
**Authorised Officer**  
**Can Fin Homes Ltd.**

SEAL

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that documents bearing original sale deed dated 30th December, 2001 executed between M/s. MAJITHIA ENTERPRISE (Seller) and MRS. ANITA A. JAIN (Buyer) has been misplaced and not traceable yet. The report of the same has been lodged at Dindoshi Police Station on 12<sup>th</sup> July, 2025 vide report no. 106/2025.

**ANY AND ALL PERSONS,** including individuals, Hindu undivided family, companies, banks, financial institution(s), non-banking financial institution(s), firms, associations of persons or a body of individuals, whether incorporated or not, lenders and/or creditors having any right, title, interest, share, benefit, claim, demand, objection or dispute whatsoever in respect of the Property and/or any part or portion thereof including by way of acquisition, appointment, assignment, attachment, authority, award, beneficial right/life or other interest, bequest, charge, conveyance, decree, demise, disposition, easement, encumbrance, exchange, family or any other arrangement/ compromise/ settlement, gift, grant, guarantee, hypothecation, inheritance, injunction, joint venture, lease/ sub-lease, license, lien, lis pendens, loans, maintenance, mortgage (equitable or otherwise), negative or other covenant, occupation, order passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration, partition, partnership, pledge, possession, power of attorney, pre-emption, prescription, prohibition, requisition, sale, security interest, share, tenancy/sub-tenancy, testamentary instrument, transfer or trust or under any agreement, collaboration or deed, document, understanding or writing for whatever reason or otherwise howsoever, are hereby requested to notify the same to below mentioned address. Failure of which, it will be deemed as no claim is pending against this property. Further, no claim of whatsoever nature will be entertained thereafter.

**Description of lost/misplaced original Sale Agreement.**  
All that piece & parcel of Office bearing Office No - 26 in Basement in the building known as "DIAMOND PLAZA" of The Laxminarayan Shopping Centre Co-operative Premises Society Ltd. situated at Poddar Road, Malad (East), Mumbai - 400097 admeasuring 100 sq. ft. Built-up bearing CTS. No 34/8 of Village Malad (East), Taluka Borivali of Mumbai Suburban District. Original sale deed dated 30th December, 2001 executed between M/s. MAJITHIA ENTERPRISE (Seller) and MRS. ANITA A. JAIN (Buyer).

**Dated- 16<sup>th</sup> July, 2025**  
**Adv. Zarin Shaikh**  
**Flat no. B-601, Sheetal Standard Batteries Co-operative Housing Society Ltd., Upper Govind Nagar, Malad (E), Mumbai-400097.**

**PUBLIC NOTICE**  
(Rectification of Earlier Notice Published on 27/06/2025)

I, Prof. Dr. Boms Jamshe Wadia, residing at Patel Chambers, French Bridge, Opera House, Mumbai hereby issue this Public Notice for the purpose of correcting a typographical error that occurred in the public notice earlier published in this same newspaper on 27/06/2025.

It is hereby clarified that, in the said notice, the word "including" was erroneously mentioned due to a typographical mistake. The correct word intended was "excluding". Accordingly, the sentence which read as "including this property" should be read and construed as "excluding this property". This correction is limited strictly to the said typographical error, and the rest of the contents of the original notice remain unchanged.

I further clarify that I have been residing at Patel Chambers, French Bridge, Opera House, Mumbai, since my childhood, and not from birth, as may have been misinterpreted.

The sole intention of issuing the earlier notice was to inform the general public that I am in the process of initiating adoption procedures for Mr. Rajeev Bharat Jha. I categorically state that I have no intention whatsoever to usurp or claim any property belonging to others.

This rectification notice is being published in the interest of transparency and to avoid any confusion or misinterpretation arising from the earlier notice.

**Sd/-**  
**Prof. Dr. Boms Jamshe Wadia**  
Contact Number: 07977928588  
E-mail ID: [bjwadia@gmail.com](mailto:bjwadia@gmail.com)

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that, **Late Fatima Musa Sherawala is owner and bona fide member of Late BALKRISHNA R. GAWDE MANDAI YAPRI PREMISES SOC LTD. G M BHOSALE MARG, WORLI NAKA, MUMBAI 400018.**

Mr. Noormohammad Musa Sherawala is brother and Legal heirs of Fatima Musa Sherawala. Sale and declare that the Fatima Musa Sherawala was holding Share Certificate No 63 of 5 shares distinctive Nos from 311 to 315 issued by society on 14.02.2007 being a owner of shop and member of the said society. He being legal heir intent to transfer the said shop in his name, he has applied to Society for transfer, but the Original Share Certificate No 63 is Lost and misplaced somewhere in transit and not traceable. He lodged Missing complaint on 23.03.2025 to that effect.

if any person is having any claims, interest in the said Flat premises by way of Loan/Mortgage /Sale /Transfer or any other way if any then the undersigned Advocate hereby invites claims, rights, or objections, if any, for the issue Duplicate Share Certificate and transfer of the said shop on the basis of the Transfer documents, Affidavit, Indemnity bond submitted by Mr. Noormohammed Musa Sherawal being only Legal Heir. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim and it is free and marketable and clear title.

Place: Mumbai  
Date : 16.07.2025

**Sd/-**  
**Adv. S. M. KANADE**  
Advocate High Court  
17, Gold Filled Plaza,  
Sion Bandra Link Road,  
Sion West, Mumbai 400017  
9892788290

**PUBLIC NOTICE**

**Mrs. Asha Nagesh Sadavarte** is member of the **Rajendra Nagar CHS Ltd.** Having address at, **207, Rustumjee Pinnacle, Rajendra Nagar, Dattapada Road, Borivali East, Mumbai-400066** in the building of the society, died on 10/02/2025, making nomination in the name of **Mrs. Neela Nagesh Sadavarte (Daughter),** she has made an application for transfer of shares of the deceased member

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the by-laws of the society / the claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

**For and on behalf of Rajendra Nagar CHS Ltd.**  
**Sd/-**  
**Hon. Secretary**  
Place: Borivali (East)  
Date: 16/07/2025

Any person desirous of supporting or opposing the Petition should send a notice of their intention signed by them, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, to the Petitioner Companies' Advocate. Where any person concerned seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should also be furnished with such notice. A copy of the Company Scheme Petition along with all the exhibits will be furnished by undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 16<sup>th</sup> July, 2025

**Sd/-**  
**Hemant Sethi**  
Advocate for Petitioner Companies  
Address: 307, Ram Nimi, Mandlik Road, Colaba, Mumbai-400005, Maharashtra, India.

SEAL



## एलआयसी-आत्माराम मोरे कबड्डी स्पर्धेत हशू अडवाणी मेमोरियल स्कूल अजिंक्य



**मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी):** कबड्डी दिनाचे औचित्य साधून नागरिक सहाय्य केंद्रतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत इनडोर पाच-पाच चढायांच्या एलआयसी-आत्माराम मोरे चषक शालेय कबड्डी स्पर्धेत श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी संघाने अजिंक्यपद पटकाविले. चढाईपटू अर्णव बावस्कर, मयुरेश सावंतच्या चढाया व महेश रायच्या बहारदार पकडीच्या बळावर हशू अडवाणी स्कूलने बलाढ्य ज्ञानेश्वर विद्यालयाचा १४-१० असा पराभव केला आणि विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या डावात ७-६ अशी आघाडी घेऊनही ज्ञानेश्वर विद्यालयाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आर्यडिपल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञानेश्वर विद्यालयाने

रोझरी हायस्कूलचा १५-१३ असा तर हशू अडवाणी स्कूलने आर.एन. विद्यालय-दिवा संघाचा १८-१२ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. स्पर्धेमध्ये समता विद्यामंदिर-घाटकोपर, ताराबाई मोडक हायस्कूल-दावर, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा व डिसेाझ हायस्कूल-भायखळा संघांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एलआयसीचे व्यवस्थापक मनीष तिवारी, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे विश्वस्त विराज मोरे, नागरिक सहाय्य केंद्राचे सेक्रेटरी सुर्यकांत कोरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, रमाकांत शिंदे, महेंद्र पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, एकनाथ सणस, प्रॉमिस सैतवडेकर, अविनाश महाडिक, सुनील खोपकर आदींचे शालेय खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

# वसई-विरारमध्ये 'सुब्रोतो मुखर्जी' फुटबॉलचा थरार सुरू, ७३ संघांचा सहभाग

**विरार, दि. १५ (प्रतिनिधी):** क्रीडा क्षेत्रातील युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी वसई-विरारमध्ये 'सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप' स्पर्धेचा दिमाखदार सोहळा सुरू झाला आहे! क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय पालघर आणि वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जिल्हास्तरीय शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेला १५ जुलै २०२५ रोजी म्हाडा मैदान, बोळींज, विरार पश्चिम येथे सुरुवात झाली.

या १३ व्या वार्षिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, प्रथम महापौर राजीव पाटील

यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी उद्घाटनच्या सामन्यावेळी नाणेफेक केली, तर खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी फुटबॉलला किक मारून

## आमदार-खासदारांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ

स्पर्धेची अधिकृत सुरुवात केली. १५ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल ७३ फुटबॉल संघांचे ८०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना, प्रथम महापौर राजीव पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रातील

खेळांसाठी आरक्षित असलेल्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली. आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत म्हटले की, "स्पर्धेत

जिंकण्यापेक्षा खेळणे अधिक महत्त्वाचे आहे." त्यांनी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी म्हणून पुढील दीड ते दोन वर्षांत या फुटबॉल स्पर्धेसाठी अत्याधुनिक फुटबॉल स्टेडियम उभारण्याची जबाबदारी स्वीकारली.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी फुटबॉल आणि पावसाचे वेगळे नाते सांगत आपल्या

शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. त्यांनी ७३ संघांच्या मोठ्या सहभागाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि महानगरपालिका खेळांना देत असलेल्या प्रोत्साहनाचे कौतुक केले. तसेच, खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन, महानगरपालिकेने दरीहंडी विमा योजनेप्रमाणेच या क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना विमा आणि मेडिकलमेसारख्या सुविधा पुरवण्याचे प्रयोजन करावे, असेही त्यांनी सुचवले.

वसई-विरारमधील या भव्य फुटबॉल सोहळ्यामुळे युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि भविष्यात मोठे खेळाडू बनण्याची संधी मिळणार आहे.



## टिंबलडन फायनल मध्ये सोनम कपूरचा स्टाइल 'स्लॅम'

बॉलिवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूर हिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, स्टाईल आणि आत्मविश्वास यांचा परिपूर्ण संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात आहे. टिंबलडन जेंटलमेन फायनल्समध्ये तिने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, आणि तिच्या पोशाखामुळे सोशल मीडियावरही ती चर्चेचा विषय ठरली. सोनमने राल्फ लॉरेनच्या SS२५ कलेक्शन मधील कॉटन पिनस्ट्राइप्स निळा पॅटसूट परिधान केला होता - इंग्लिश उन्हाळ्यासाठी अगदी परिपूर्ण निवड. तिने याला राल्फ लॉरेनचा हँडबॅग आणि


सनग्लासेस, मनोला ब्लाहिनिकचे स्पेशल शूज (जे टेनिस बॉल डिझाइनसह होते) आणि ऑडेमास पियुएचे खास घड्याळ यांच्या सहाय्याने परिपूर्ण लुक दिला. ही सोनमची टिंबलडनमधील चौथी उपस्थिती होती आणि यंदाही तिने आपला प्रेम खेळावर जितका आहे, तितकाच प्रेम स्टाईलवर ही आहे, हे दाखवून दिले. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदा केट ब्लॅचेट, रेबेल विल्सन, रसेल क्रो, एडी रेडमेन, निक जोनस, ग्रियंका चोप्रा जोनस यांच्यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीची उपस्थिती पाहायला मिळाली. जानिक सिनर यांनी कालोस

अल्कराज यांना पराभूत करत पहिल्यांदाच टिंबलडन विजेतेपद मिळवले - हा सामना जितका रोमांचक होता, तितकाच सोनमचा फॅशन गेमही आकर्षक होता. सोनम कपूरची प्रत्येक झलक ही केवळ सौंदर्यशौळा देखणी नसते, तर तिच्या वैयक्तिक शैलीचा आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा परफेक्शन दर्शवणारी असते. टिंबलडनमधील तिचा लूक हा स्टाईल आणि खेळ यांचा उत्तम संगम ठरला - जणू काही कोर्टवरील एखाद्या अचूक शॉट सारखा!

**पश्चिम रेल्वे**  
**सिमनलिंग काम**  
वरिष्ठ डीपस्टॉई/उत्तर/मुंबई सेंट्रल, दुसरा मजला, विभागीय रेल्वे, व्यवस्थापक कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०००८, **निविदा क्रमांक:** एमबीड/२१६ २४११४ डब्ल्यूएडएस टी. दिनांक: १४.०७.२०२५ मागवत आहेत. **काम आणि स्थान:** मुंबई विभागाच्या विरार-सुरत विभागाच्या एडीएसटीई/सुरतच्या अधिकारक्षेत्रात दोपपूर्ण/जाल वगण्या मिडलाफ सिमनलिंग गौअसंची विस्थापना सुधारणा आणि बदली करण्याच्या कामाची संबंधित सिमनलिंग बाबींचा पुरवठा, स्थापना चाचणी आणि कार्यान्वयन करणे. **अंदाजे खर्च** क्रमांक: रु. २,३३,५९,६६९.५३. **ईएमडी:** रु. २,६६,८००/- **सादर करण्याची तारीख आणि वेळ:** ११.०८.२०२५ पर्यंत, १५.०० तास. **उपडण्याची तारीख आणि वेळ:** ११.०८.२०२५ रोजी १५.३० वाजता. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या [www.irops.gov.in](http://www.irops.gov.in) या वेबसाइटला भेट द्या. **०४००**

**पश्चिम रेल्वे**  
**स्टेनलेस स्टील पिण्याच्या पाण्याचे कारंजे पुरवणे**  
विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्यूए), पश्चिम रेल्वे सहाय्य मजला, अभियांत्रिकी विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई -४००००८. **ई-निविदा सूचना क्रमांक:** बीसीटी/२५-२६/१४७. दिनांक: १४.०७.२०२५ मागवत आहेत. **काम आणि स्थान:** सानोडगंज - विरार विभाग. स्थानकार्य स्टेनलेस स्टील पिण्याच्या पाण्याचे कारंजे प्रदान करणे. (आर-१). **कामाची अंदाजे किंमत:** रु. ३५९८०८०.०९. **ईएमडी:** रु. ३२५९००/- **सादरकरणा तारीख आणि वेळ:** ०८.०८.२०२५ पर्यंत, १५.०० तास. **उपडण्याची तारीख आणि वेळ:** ०८.०८.२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता. पुढील माहितीसाठी तपशील कृपया आमच्या [www.irops.gov.in](http://www.irops.gov.in) वेबसाइटला भेट द्या. **०३९८**

**अभिलेख नोंद करा:** [www.facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

**दि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड**  
**नोंद. कार्यालय :** ९, बल्लिसे स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१, भारत.

**महामंडळाच्या १६०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती**  
महामंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की, महामंडळाची १६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:३० वा. भाग्ये व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अन्य दूरभाष्य माध्यम ('ओएचएएम') द्वारे होणार आहे, कंपनी कायदा, २०१३ ('कायदा'), त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलॉजर रिकायमंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचिता सहकार संग्रहालये जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ('एग्जसीटिव्ह परिपत्रके') च्या लागू तरतुदीचे पालन करून, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता.  
एग्जसीटिव्ह परिपत्रके आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ('सेबी परिपत्रक') नुसार, १६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल फक्त असा सदस्यांना ईमेलद्वारे पाठवला जाईल ज्यांचे ईमेल आयडी महामंडळ/डिजिटल सहभागीपत्रे नोंदणीकृत आहेत. १६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत मिळवू इच्छिणारे सदस्य त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून महामंडळाला [investorservices@bhtcl.com](mailto:investorservices@bhtcl.com) वर विनंती पाठवू शकतात.  
सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची सूचना आणि वार्षिक अहवाल महामंडळाच्या [www.bhtcl.com](http://www.bhtcl.com) या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजचे म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर अनुक्रमे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिजिटल लिमिटेड ('फ्लएसडीएल') च्या [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. सदस्य केवळ व्हीसी/ओएफडीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या जातील. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएफडीएम द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.  
महामंडळ त्यांच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट-ई-व्होटिंग सुविधा आणि ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल जेणेकरून ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करू शकतील.  
(अ) वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट-ई-व्होटिंग, (ब) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग आणि (क) वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएफडीएम पद्धतीने उपस्थित राहण्याबाबत सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील नोट्समध्ये दिल्या जातील.

वास्तविक स्वरूपात भागधारणा करणारे सदस्य	सेबीने जारी केलेल्या ७ मे २०२४ च्या मास्टर सर्स्युलर आणि २३ जून २०२५ च्या परिपत्रकानुसार, भौतिक सिक्युरिटीजच्या सर्व धारकांना त्यांच्या संबंधित फोलिओ क्रमांकांसाठी फॅन, संपर्क तपशील (पिन आणि मोबाइल क्रमांकांवद्दल पोस्टल पत्ता), बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी देणे बंधनकारक असेल. अशा फोलिओचे भागधारक जिथे वरीलपैकी कोणताही एक कागदपत्र/तपशील अपडेट केलेला नाही, ते पात्र असतील: ♦ पॅन आणि केवायसी तपशील सादर केल्यानंतरच तक्रार दाखल करण्यासाठी किंवा आर्टीफिकल कोणत्याही सेवा विनंतीचा लाभ घेण्यासाठी. ♦ अशा फोलिओच्या संदर्भात लाभांशसारखे कोणत्याही देयकासाठी, १ एप्रिल २०२४ पासून केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स-आर-१ आणि इतर संबंधित फॉर्ममध्ये तपशील भरून, स्वयं-साक्षात्कृत सहाय्यक कागदपत्रे आणि इतर संबंधित फॉर्महून, केपिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, महामंडळाच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('केपिन') यांच्याकडे <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a> या वेबसाइटवर नोंदणी/अपडेट करावी. सदस्य महामंडळाच्या <a href="http://www.bhtcl.com">www.bhtcl.com</a> या वेबसाइटवरून व्हिडिओ फॉर्म डाऊनलोड करू शकतात.
डिजिट स्वरूपात भागधारणा करणारे सदस्य	डिजिट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना डिजिटल सहभागीने सांगितल्यानुसार त्यांचा ईमेल पत्ता/बँक खाते तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने महामंडळाचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५ ते गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.  

दि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, लिमिटेडकरिता  
सहो/-  
गंवाली उपाध्ये  
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी